





Ref: K/AGM/2024 Date: 14.10.2024

The Secretary BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai- 400 001

Scrip Code: 523610

The Manager
National Stock Exchange of India
Limited
Exchange Plaza,
Bandra Kurla Complex, Bandra (E)
Mumbai- 400 051

Scrip Code: ITI

Dear Sir/Madam,

Sub: Copy of Newspaper Publication of Notice of 74th Annual General Meeting,
Book Closure and E-voting information

Ref: Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015

With reference to the captioned subject, please find enclosed herewith the copy of Newspaper Publication of Notice of 74th AGM, Book Closure and E-Voting Information published in Business Line (English), Dakshin Bharat Rashtramat Hindi Daily (Hindi), and Sanjeevani (Kannada).

This is for your kind information and records please.

Thanking You, Yours faithfully,

Rajeev Srivastava Director Finance and CFO For Secretarial Department

Encl: As above

Email: cosecy_crp@itiltd.co.in, Website: www.itiltd.in CIN: L32202KA1950Gol000640

TCS profit rises 5% to ₹11,909 cr in Q2; revenue jumps 7.6%

GOOD SHOW. We saw strong performance in our growth markets, says CEO dys CEO
tract value (TCV) was marginally up at \$8.6 billion in
Q2 FY25. In Q1, the TCV
was \$8.3 billion.
Samir Seksaria. Chief FinMarin Seksaria. Chief FinMarin Seksaria. Chief FinMade strategic investments
this quarter in talent and infrastructure to ensure sustainable growth. Our disciplined execution resulted in
superior cash conversion.
Our longer-term cost structures remain unchanged,
and we remain confident in
our ability to continue delivering industry leading prof-

Our Bureau

Tata Consultancy Services (TCS) reported a net profit of Til.)909 crore for the second quarter of the financial year 2024-25, up 5 per cent compared to Til.,342 crore in the same quarter of PY24. Net profit declining by 1.1 per cent quarter on quarter compared to Til.,342 crore in the first quarter.

Revenue for the company grew 7.6 per cent to 8c4,259 crore for Q2 FY25. Sequentially, the firm's revenue grew 2.62 per and Managing Dector, TCS, said; "We saw bell Amidst an uncertain geopolitical situation, our biggest vertical, BFSI showed signs of recovery. We also saw a strong performance in our growth markets. We stay focused on sharpen-



K Krithivasan, CEO & MD, Tata Consultancy Services

ing our value proposition to our clients, employees and other stakeholders".

EMPLOYEE ADDITION
The company's operating margin at 24.1 per cent was down 0.2 per cent year-on-

year.

During the quarter, the company added 5,762 people. For the first half of the financial year, TCS has onboarded 11,000 employees. Attrition for the quarter marginally rose to 12.3 percent, from the previous quar-

ter's 12.1 per cent. Milind Lakkad, Chief Human Re-sources Officer, TrCS, said: "We welcomed 11,000 asso-ciates in the first half of the year, and we remain on track for trainee onboarding as planned.
"We have also com-

"We have also com-menced the campus hiring process for FY26. Our strong talent base and increased learning intensity prepares us well for the complex tech-nology transformations that customers entrust us with". The order book total con-

ANALYSTS VIEW
Analysts were disappointed with the performance. Sanjeev Hota, Head of Research, Sharekhan by BNP Paribas, said, "TCS reported weak set of numbers with miss on both revenues miss was tad below our estimates, margins performance surprised us negatively."
TCS has announced an interim dividend of ₹10 per share.

Hyundai to accelerate EV localisation efforts

G Balachandar

Hyundai Motor India Ltd (HMIL) said it will focus on localising powertrains following the localisation of battery packs and related components, as part of its commitment to develop a strong electric vehicle (EV) ecosystem in India.

The second-larvest car-

commitment to develop a strong electric vehicle (EV) ecosystem in India. The second-largest carmaker in the country will be pushing ahead with its EV strategy, even as the electric car market in India continues to evolve. In Its electrification efforts, HMIL is set to introduce four new EV models, including the Creta EV, (by Q4 of this financial year). The company is actively localising the EV supply chain, covering battery packs, drivetrains and other key components, while also investing in charging infrastructure, said Unsoo Kim, Managing Director, Hyundai Motor India, at the announcement of the company's IPO plans.

Although Hyundai has discontinued its Kona EV in India, it currently offers one premium EV model priced above ¥40 lakh. While the Indian EV market is still emer-

Unsoo Kim (left), Managing Director, and Gopalakrishnan CS, Chief Manufacturing Officer & Whole Time Director, Hyundai Notor India Ltd

ging, HMIL anticipates strong growth by 2030, driven by government initi-atives and increasing in-dustry focus. With the sup-port of Hyundai Motor Company's (HMC) global EV and battery expertise, HMIL is working to establish a local EV ecosystem and has reportedly brought on board new suppliers to support its EV production efforts.

LOCAL SUPPLIERS

"We are localising our supply chain, including battery pack assembly, and collaborating with local suppliers to en-hance the EV ecosystem. We are also working on local-ising the EV powertrain and other associated parts. Al-though I can't specify the ex-act number of new vendors for our EV platform, we are continuously engaging both local and global suppliers to drive this transition," Kim

BATTERY ASSEMBLY

In addition, HMIL has inves-ted in a battery assembly plant in Chennai, which will have an initial capacity of 75,000 battery packs annu-

ally by next year.

The company has leased part of its Chennai Manufacturing Plant to Mobis India Ltd for the assembly of EV betteries.

batteries.
These batteries will be supplied to Hyundai and its sister company Kia, helping in reducing import costs for battery packs.
Kim noted that the EV market is highly dynamic, in-

fluenced by geopolitical factors, changing customer preferences and evolving government policies Hyundai is well-prepared to ad-apt to these shifts, thanks to its diverse technological cap-abilities and strategic flexibility.

HATCHBACK MARKET

HATCHBACK MARKET
Discussing the hatchback segment, Kim emphasised that despite Hyundai's growing focus on SUVs and EVs, the company will continue to maintain a presence in the hatchback market with mod-els like the i10 and i20.

els like the i10 and i20.

SHARE IN PV SALES

However, the share of hatchbacks in India's passenger
vehicle (PV) sales has seen a significant decline, dropping
from 47per cent in FY2019 to 277per cent in FY2024,
while SUVs now account for
51per cent of the marker, up
from 25per cent in the same
period.

Hyundai's market share in
the hatchback segment declined from 16-5per cent in the fY21 to 12-5per cent in FY21 to 12-5per cent
in FY21 to 12-5per cent in G1 of
this fiscal year. Maruti Suzukl leads the segment with a
GPer cent share (up from
6per cent in FY21), followed by Tata Motors at
12-6per cent.

Total claim payout to Bandhan Bank under CGFMU scheme assessed at ₹1,231 crore

Our Bureau

Bandhan Bank on Thursday said the National Credit Guarantee Trustee Com-pany (NCGTC) has assessed the total claim payout to the bank under the Credit Guar-antee Fund for Micro Units (CGFMU) scheme at £1,231.29 crore as of March 31, 2024. 31 2024

This assessment of the This assessment of the total claim payout follows completion of a detailed (forensic) audit and is based on the review of the audit outcome, the Bank said in a regulatory filling. Considering that the first claim has been settled to the extent of ₹916.61 crore, final claim payout as on March 31, 2024 stands at ₹314.68 crore, per the filling.

per the filing.

The above-mentioned

of ₹314.68 per the filing.

The above-mentioned claim payout of ₹314.68 crore and the recoveries (from the first tranche claim) held in the Bank's books of ₹228.40 crore as on March 31,2024 (that is total of about ₹ 543.08 crore) will be suitably accounted in the Bank's P&L as part of 'Other Income', it added.

What this means is that the bank's bottomline will get a ₹543 crore boost, depending on when the claim is settled by NGCTC.

The bank had taken insur-

RBI issues 'guidance note' for regulated entities to tackle money laundering risks

Our Bureau

The Reserve Bank of India has issued a "Guidance Note" for regulated entities/ REs (banks, NBFCs, author-ised persons, payment sys-tem operators, etc) to deal with risks related to money

with risks related to money laundering (ML) and terrorist financing (TF). The note on internal risk assessment of ML and TF is intended for the REs, particularly for the dealing staff and the Anti-Money Laundering (AML)/Countering Financing of Terrorism (CFT)/Counter Proliferation Financing (CFF) practitioners of the REs. In addition to supporting

tion Financing (LPF) practi-tioners of the RBs.

In addition to supporting the RPs risk assessment and compliance efforts, the doc-ument also intends in help-ing to formulate the intern-ally developed RBA (risk based assessment) of the re-spective REs by laying down certain broad principles, methodology, etc The RBI flagged the ever changing business environment and the increasing level of com-plexities in the banking.



This assessment of the total claim payout follows completion of a detailed (forensic)

ance of the loan portfolio of approximately .₹20,807 crore under the CGFMU scheme pertaining to loans for FY 2020-21 and disbursed over ₹1.948 crore unbursed over 1,748 crore under the Emergency Credit Line Guarantee Scheme (ECLGS) from FY 2020 21 onwards.

TOTAL PORTFOLIO
"It may also be noted that
nearly 85 per cent of the total
portfolio of approximately
\$20,807 crore insured under
GGFAU scheme, have been
repaid by customers. The residual non-performing portfolio has been fully provided
for and technically written
off as on March 31, 2024, "according to the filing.

Re-e-Tender Notice

Raj.Samwad/C/24/6373

The bank emphasised that the maximum amount eligible for claim under the CGFMU scheme is 15 per cent of the total insured amount. So far, it has claimed and received an amount of ₹916.61 crore from NGGTC in December 2022.

ADDITIONAL CLAIM

The bank said it had made an additional claim of ₹1,296.32 crore in the second quarter of FY24. The total amount of FY24. The total amount claimed was within the maximum eligible amount (of ₹3,121.05 crore).

F3.121.05 crore).

"Any recoveries post March
31, 2024 on eligible accounts
(which are sertled by
NCGTC) will be returned to
NCGTC. For any recoveries
on excluded accounts, the
Bank reserves the right to retain and recognise the same
in the Bank's financials," it
added

The bank noved that in addition to the above, the Bank had raised a claim of about \$500 cm. The control of the The bank noted that in ad-

TRCMPU Ltd

ers are invited for the r neta-2 Sheetfed Pri - 1 no. in KBPS. Sd/- Managing Director

> SA (Joint Director)



RISL invites e-bids from the eligible bidders for the following:			
5268/08.10.2024 (RIS2425SLOB 00047)	RFP for Selection of Agency for Mass Media Network Platform Management 2.0	Rs. 21.16 Cr.	08.10.2024 29.10.2024

Kellanova India focusing on doubling household penetration

Meenakshi Verma Ambwani

ering industry leading prof-itable growth".

ANALYSTS' VIEW

Packaged food major Kellan-ova India, formerly known as Kelloggs India, said it is fo-cusing on doubling house-hold penetration from the current 40-50 million house-holds over the next few

years. The company said it is wit-

The company said it is witnessing strong growth for its Kellogg's Muesli portfolio and has also gained share in the comflakes segment. In a global announcement in August, Mars, inc said that it has niked a definitive agreement to acquire Kellanova. Prashant Peres, MD, Kellanova India & South Asia told businessing. "Kellanova has been on a transformative journey to become the leadjourney to become the lead-ing snacks-led company. With the recent announce ment, we now have the excit-

वर्षाकरिता निविदा मागविणेत येत आहे

Surgical Items

अ.क्र

3)

निविदा कामकाज

ई निविदा उपलब्ध कालावधी

निविदापुर्व बैठक दिनांक व वेळ

निविदापुर्व बैठक स्थळ

निविदा उघडणेचा दिनांक

वैद्यक्तिय विभाग वैद्यक्तिय विभाग वैद्य /४ अ/ कावि /११९/२०२४ दिनांक : १०/१०/२०२४

निविदा स्विकृती अंतिम दिनांक व वेळ

निविदा क्र.०६/२०२४-२०२६ चे कामासाठी

शासनाचे संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

ing opportunity to join Mars, which will help us accelerate our vision and reach our full potential even faster. This announcement is just the

announcement is just the first step in the process. Until the deal closes, both companies will remain completely independent, and it will be business as usual for all of us."

Talking about the company's strategy he said, "Currently, our household penetation is estimated at about 40-50 million households. Our target is to increase it to increase it to 40-50 million households.
Our target is to increase it to about 100 million households over the next 3-4 years.
We believe we offer a really strong proposition to consumers of health, nutrition and convenience that will help us build a big business over the long term."
The company has been focusing on reasoning in several proposition of the company has been focusing on regaming its

cusing on revamping its portfolio in the past few months. It said that its Kel logg's Muesli portfolio's

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी – ४११०१८ र्ड निविदा नोटीस क्रमांक -०६/२०२४ -२०२६ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दवाखाने/रूग्णालयांसाठी आवश्यक असणारे सर्जीकर साहित्य पुरवठा करणेकामी महाराष्ट्र शासनाचे वेबपोर्टल <u>www.mahatenders.gov.in</u> वर ई - टेडरिंग अंतर्गत नाव नोंदणी झालेल्या उत्पादक, अधिकृत विक्रेते /वितरक यांचेकडुन ई- टेंडरिंग पध्दतीने दोन

296

As Per

Quoted

Product

Value

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दवाखाने/रूग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या सर्जीकल

सदरची निविदा दि - ११/१०/२०२४ ते दि - २९/१०/२०२४ अखेर दुपारी ३.०० वाजेपर्यंत

प्ताईटवरुनच भरता येईल.कोणतेही कारण न देता सदर निविदा कोणत्याही स्तरावर पुर्णत: किंवा अंशत: मंजुर किंवा नामंजुर करण्याचा अधिकार मा. आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी राखुन

आवश्यक कागदपत्रे, सर्जीकल साहित्याची यादी, निविदा अटी व शर्ती या संदर्भातील सर्व माहिती

महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ <u>www.mahatenders.gov.in</u> वर उपलब्ध राहील.

साहित्य खरेदीकामी ई निविदा पध्दतीने दोन वर्षाकरिता (सन२०२४-२०२६) निविदा मागविणेत येत आहे. यासाठी शॉप अँक्ट, कंपनी अधिकृत विक्रेते प्रमाणपत्र, ड्रग लायसन्स, GST प्रमाणपत्र, पॅनकार्ड ईत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. सदरची निविदा ई-टेंडर पध्दतीने महाराष्ट्र शासनाचे www.mahatenders.gov.in या संकेतस्थळाद्वारे भरावयाची आहे. याकामी प्रवठाधारकांनी महाराष्ट्

79.62.52.696/

496

As Per

Awarded

Product

household penetration has grown by 1.5 times and the brand has tripled its growth compared to a year ago.

FOCUS ON FLAVOURS

"The recent introduction of Multigrain Chocos, offers a Multigrain Chocos, offers a balance of nutrition, con-venience and taste. Despite the renovation being recent, the new proposition is begin-ning to show positive signs of growth for the portfolio, with Chocos portfolio gain-ing 400 bps market share over the last 3 months," he added. The packaged food major said it has been gain-ing share in both cornflakes and muesti segment. "Prineles was introduced

mg state in both continues and muesti segment.

"Pringles was introduced in India in 2015 and the brand's growth momentum has been driven by a strong focus on flavors which appeal to Indian consumers result-ing in excess of 20 per cent market share in premium potato chips," Peres added.

फॉर्म फी

19470/ २ वर्ष

दि. ११/१०/२०२४ ते दि. २९/१०/२०२४

दि. २९/१०/२०२४ दपारी ०३.०० वा पर्यत.

दि. १८/१०/२०२४ सकाळी. ११.३० वा

वैद्यकिय विभाग पिं.चिं. मनपा, पिंपरी, पुणे

आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, ४११०१८

...

दि. ३०/१०/२०२४ (शक्य झाल्यास)

कामार्च

मुदत

BoM reports 19% loan growth in Q2

Press Trust of India

State-owned Bank of Maha-State-owned Bank of Maha-nashtra (BoM) has posted a credit growth of 18.7 per cent at 72.17 lakh crore in the second quarter of FY24. Total advances were *1.83 lakh crore at the end of September 30, 2023, BoM said in a regulatory filing. The lender reported a 15.4 per cent increase in total de-

posits to ₹2.76 lakh crore against ₹2.39 lakh crore at the end of the second quarter of the previous financial year. The bank's total busiyear. The bank's total business rose 16.8 per cent to ₹4.93 lakh crore over ₹4.22 lakh crore in the year-ago period.

Current Account and Savings Account came down marginally to 49.2 per cent of the total deposits from 50.7 per cent a year ago.

ITI LIMITED

CIN No.: 1.32202KA1950G01000640
CIN No.: 1.32202KA1950G01000640
Website: www.tifflid.n; F-mail: cosecy_crp@illifl.co.in
ref. +91 (80) 2561 7486; Fax: +91 (80) 2561 7525
NOTICE OF THE 74" ANNUAL GENERAL MEETING
BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

nnual General Meeting: OTICE is hereby given that the 74th Annual General Meeting ("AGM") of Member I'll Limited will be held on Friday, 08th November 2024 at 11.30 a.m. throug ideo Conference ("VC") or Other Audio Visual Means ("OAVIM") to transa

usiness as set out in the notice in un-lines of ABM and Assaul Report: compliance with MCA and SERI Circulars and applicable rules made thereinds, this conditions with MCA and SERI Circulars and applicable rules made thereinds, the conditions are set of the set o

se members whose email dis have been registered with the Company / Depositors (ticupartics).

Notice conversing the 74" ASM containing the procedure for e-voting, to attend the through VCO/ASM facility and registration of E-mail ID by shareholders along, the through VCO/ASM facility and registration of E-mail ID by shareholders along the through VCO/ASM facility and registration of E-mail ID by shareholders along the through VCO/ASM facility and the through the through the through VCO/ASM facility to the through the through state of the bestees of the Stock Sechanges (a. BSE Limited and the National Stock Sechange of la Limited at www.beardia.com and www.resimila.com respectively. mode e-voting and e-voting during ASM. Company has provided facility to the members to cast their votes electronically supplementation of the state of the state of the state of the state of the cast their vote on email to see a voting during ASM. Company has provided a control of the state of the seather vote on email to the state of the seather vote on email to see the seather vote on email to seather vote on the seather vote on the seather vote on the seather vote on the seather vote seather vote on the seather vote seather seathe

unung_anits UT roveriour ZUZ4.

Persons whose names appear on the Register of Members / Register of Beneficial
Owners maintained by the Depositories as on the Cut-off Date for voting Le.
OIT November 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-voting,
e-voting during the AGM.

The ventiles during the AGM.

Any person was designed to the Company and becomes a Member after Any person was a few to the Company and becomes a Member after Any person of the Company and becomes a Member after a few to the Company and becomes a Member after a few to the Company and becomes a few to the Company and the Company and

The facility for e-voting during the AGM shall also be made available at the mee

appointed as scrutinizer for conducting the remote e-voling and e-voting at in a fair and ratiospaper from anner. The results of voling of the placed on Company's Website at a way, the Export perior, which shall be placed on Company's Website at a way, the Export perior, which shall be placed on Company's Website at a way, the Export of VSD, at 1850 perior way, and the State of VSD, at 1850 perior way, and the State of VSD, at 1850 perior way, and the State where the shares of the Company are listed, within Two (VZ) working days a the conclusion of Albert where the shares of the Company are listed, within Two (VZ) working days a share of the conclusion of Albert and the concl

compliance with Companies Act and applicable rules made thereunder, Notice is eby given that the Register of Members and Share Transfer Book of the Compan, all remain closed from 02th November 2024 to 08th November 2024 (both days lusive) for the purpose of AGM.

ontact details:

ry queries/ grievances connected with the E-voling can be addressed to Mr Harish
reiror Manager, integrated Registry Management Service Private Limited, No. 3:
manna Residency, of Cross, Sampig Read, Malleswarm Empalaru - 560 0006
none: 080-23460818, email: <u>ingointegratedindual</u> or Mr Falguni Chakraborty.
ssistant Manager, RSD, Lemal-let-geoligians)stal.com

Place: Bengaluru Date: 10th October 2024

तेज बारिश





गुरुवार को उत्तर कर्नाटक और बेंगलुरु में अच्छी बारिश हुई। जिसके चलते पूना-बेंगलुरु हाई वे कई जगह प्रभावित हुआ। कई जगह तेज बारिश के

सिद्दरामय्या के इस्तीफे की मांग के बीच कर्नाटक के मंत्रियों ने मुख्यमंत्री के साथ एकजुटता व्यक्त की

बेंगल्हा। कर्नाटक के मंत्रियों ने बृहस्पतिवार को केबिनेट की बैठक में मुख्यमंत्री सिहरामय्या के प्रति एकजुटता और समर्थन व्यक्त किया, जो एमयूडीए भूखंड आयंटन मामले में संतिप्तता के आरोपों से घिर हैं। विपक्षी दल मैसून शहरी आरोपों से चिर्द हैं। विपक्षी तल मैसूल शहरी विकास प्राधिकरण (एमप्यूडीए) के पूर्वंड आवंटन मामले में करियत संशिवता को लेकर संदरमाच्या के इस्तीक की मांग कर रहे हैं। ऐसे में राज्य के मंत्रियों ने सिस्तरमच्या के प्रति एकजुटना जलाई। यह कवम सत्तारूढ कांग्रेस में पर्दे के पीछे जारी राजनीतिक गतिविध्यों के बीच उठाया गया है। सिद्धानस्था के मंत्रियंडल के कुछ मंत्रियों ने हाल में बंद कमरे में बैठक की, जिससी

नेतृत्व परिवर्तन की अटकलें तेज हो गई। विधि एवं संसदीय कार्य मंत्री एच के पाटिल ने संवाददाताओं से कहा, यहां तक कि (मंत्रियों की

दक्षिण भारत राष्ट्रमत

टेन संख्या 07363 एसएसएस

ट्रेन संख्या 07363 एसएसएस हुब्बल्ली-योग नगरी ऋषिकेश साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 14 अक्टूबर से 4 नवंबर तक प्रत्येक सोमवार को 20:30 बजे एसएसएस हुब्बल्ली से प्रस्थान करेगी और

बुधवार को 23:30 बजे योग नगरी ऋषिकेश पहुँचेगी। वापसी दिशा में, ट्रेन नंबर 07364 योग नगरी

रहे हैं, यहां तक कि अगर मंत्री किसी भीज के चौरान मितने हैं जो भी इसे गलत तरिके से पेश किया जाता है, ऐसे में आज कैकिनेट की बैटक के दौरान सभी मंत्रियों में पूरव्यमंत्री के स्वाह एकपुटता एवं समर्थन व्यक्त किया और कहा कि हम उनके साथ हैं। कुछ निर्धेट के अनुसार, कांग्रेस आलाकमान ने सिह्तामध्या और उपमुख्यमंत्री एवं कांग्रेस की प्रदेश इकाई के प्रमुख डी के शिवकुमार से नेतृत्व परिवर्तन संबंधी अक्पवाहों को खान करने को कहा है और कुछ मंत्रियों द्वारा दिए जा रहे बयानों पंच उनमें से कुछ हारा अहम से देखें के करने पर एवं उनमें से कुछ द्वारा अलग से बैठकें करने पर नाराजगी भी व्यक्त की है।

नाराजगी भी व्यक्त की है। विपक्षी वर्तों की सिहरामच्या के इस्तीफे की मांग के बीच, लोक निर्माण मंत्री सतीश जारकीहोली ने रविचार को तुमकुरु में गृह मंत्री जी परमेक्षर से मुलाकात की, जो अनुसूचित जाति समुवाय के वरिष्ठ नेता हैं। इससे पहले उन्होंने पिछले सप्ताह दिल्ली में खरगे से मुलाकात की थी जिसके बाद राजनीतिक हलकों में नेतृत्व परिवर्तन को लेकर अटकलें तेज हो गई।

दीपावली त्यौहार के लिए विशेष रेलगाड़ियां

गुरुवार को योग नगरी ऋषिकेश से

06:15 बजे प्रस्थान करेगी और

शनिवार को ०६:३० बजे एसएसएस

कमरे में बैठक हुई। कैविनेट बैठक से पहले परनेश्वर ने कहा, में स्पष्ट करना चाहता हुँ कि मैंने या सतीश जास्कीहोली या महादेखाया ने मृत्यमंत्री यह स्की चर्चा नहीं किया मां मृत्यमंत्री यह स्की चर्चा नहीं कहा कह हह (सिंद्धसम्प्राम् मृत्यमंत्री महेने कहा कि हह (सिंद्धसम्प्राम् मृत्यमंत्री महेने कहा कि हा किया महादेखा महिन्दा महिन्दा और किसी और को (मृत्यमंत्री) बनाओ। इसिंग्द्र में मृत्यमंत्री के मुद्दे पर व्यक्तिगत स्का तं अब से कोई प्रतिक्रिया नहीं होगा उन्होंने अन्य मंत्रियों के साथ बैठकों के बारे में कहा, 'यह आवश्यक हुआ तो हुए मिलीन, हम

अन्य मंत्रियों के साथ बंदकों के बार म कहा, "यदि आवस्यक होती हाम मिलेंग, हम अनावस्थक होने पर राजिभोज या राजनीतिक बंदकें नहीं करेंगे। हमने अब तक ऐसा नहीं किया है और आगे भी ऐसा नहीं करेंगे... हमें अनावस्थक रूप से आयेगी की स्थिति में खड़ा किया जा रहा है, हम जिन्मेयत राजेंग हैं, हमारी जिम्मेवारी है, मैं अपनी पार्टी में एक वरित होता हूं।" सिहरामय्या एमयूडीए द्वारा उनकी पत्नी पार्वती बी एम को 14 भूखंड के आवंटन में कथित अनियमितताओं के मामले में लोकायुक्त और प्रवर्तन निदेशालय की जांच का सामना कर

सत्यांश को छुपाने वाले हैं कर्नाटक के मुख्यमत्री : चालवडी नारायणस्वामी

दक्षिण भारत राष्ट्रमत


बेंगलूरु। विधान परिषद में विपक्ष के नेता चलवाडी नारायणस्वामी ने आरोप लगाया नारायणस्वामी ने आरोप लगाया है कि राज्य की कांग्रेस सरकार घोटालों में क्लीन बिट पाने के लिए एसआईटी और सीआईडी की नियुक्ति करती है। पुरुवार को भाजपा के प्रदेश कार्यालय जगायाथ भवन में एक मीडिया प्रमानाथ भवन में एक मीडिया प्रमानाथ भवन में एक मीडिया प्रमानाथ भवन में एक मीडिया प्रमानेशन में बोलते हुए उन्होंने कहा, ईडी आगर यह नहीं आते तो वाल्मिकी निगम का घोटाला बंद वाल्मका निगम की वाटाला बंद हो गया होता। जब वह सीबीआई के पास गए और पता चला कि इसमें मनी लॉन्ड्रिंग शामिल है, उन्होंने स्पष्ट किया कि तो ईडी की

जान हागा। जन्होंने कहा कि 187 करोड़ सत्य हैं; हालांकि, मुख्यमंत्री ने खुद कहा था कि सिर्फ 87 करोड़ की बर्बाटी क्यें के खुद कहा था कि सिर्फ 87 करोड़ की बर्बादी हुई है। सधाई स्वीकारने पर कार्रवाई नहीं की गई। उन्होंने सवाल किया कि क्या चोरी का माल वापस कर देने पर केस से बरी हो जायेंगे। इसमें से 20 करोड़ का इस्तेमाल तकाराम के बेलारी लोकसभा चुनाव में किया गया। उन्होंने कहा कि ईडी ने अपनी रिपोर्ट में जिक्र किया है। न अपना रिपाट में जिक किया है। अब सवाल यह उठता है कि मुख्यमंत्री क्या कहेंगे। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री में जरा सा सभी स्वापिभान बचा है, अगर उनमें लोकतंत्र के प्रति आस्था है, अगर संविधान के प्रति सम्मान है. तो उन्हें अब तक इस्तीफा दे देना चाहिए था। उन्होंने आपत्ति जतार्द

कि मुख्यमंत्री मुडा की तरह ही वाल्मिकी निगम घोटाले की सद्याई पर पर्दा डालने का काम

कर रहे हैं।
मुडा मामले में बात करते हुए
उन्होंने कहा कि जब कोर्ट 14 ने
कहा कि साइट हासिल करना
गलत था। वहाँ कोई भूमि नहीं है;
एक अन्य अदालत ने कहा कि
आपको साइट कैसे मिली। 50-आपको साइट कैसे मिली। 50-50 नहीं मिल सकते? ये सब फतों हैं। इन सबके लिए तो आपका नाम ही काफी हैं। उन्होंने दिश्लेषण किया कि आपके स्थिति ही आपके परिवार को प्रभावित करने के लिए पर्यात हैं। उन्होंने कहा कि ये दोनों मामले साबित करते हैं कि राज्य के मुख्यमंत्री भ्रष्टाचार में लिए हों। उन्होंने महा कि कि मरक्यांत्री को उन्होंने मांग की कि मुख्यमंत्री को अपनी गलती का एहसास हो और इस्तीफा दें।

संवादवाता सम्मेलन में भाजपा प्रदेश सचिव सी. मुनिराजू, प्रदेश प्रवक्ता अशोक गौड़ा और बेंगलूरु उत्तर जिला अध्यक्ष एस. हरीश ने भाग लिया।



द्वाराज्य आईटी उद्योग के दिल्या एवं इन्यसिस के सह-संश्वारक एन. आर. नारायणमूर्ति ने बृहस्पतियार को कहा कि अने-प्रेम मित्र, टाटा संस्त्र के मानद अध्यक्ष रत्ना टाटा को खोना उनके किए ब्रह्म 'पीज़वायक' हैं। उन्होंने कहा कि टाटा मूल्य आधारित नेतृत्व के संदर्भ में उनके 'आवर्श' के।

सदम म उनक आदश था मूर्ति (78) ने कहा, ''जब भी मुझे नैतिक मुद्दों पर कुछ असमंजस, अस्पष्टता या भ्रम होता था, उस वक्त वह (टाटा) वास्तव में भेरे लिए एक नैतिक मार्गदर्शक होते थे।'' वर्ष 2020 में एक कार्यक्रम के दौरान टाटा को सम्मानित करते समय. सॉफ्टवेयर के क्षेत्र में दिग्गज उद्योगपति मुर्ति ने उनके पैर छुकर उनका आशीर्वाद लिया

सरकार ने कोविड 'घोटाले' से जुड़ी रिपोर्ट पर कार्रवाई के लिए एसआईटी गढित करने का फैसला किया

के लिए एसिआइटा गाउत करन की फिसला किया मंत्रहुम कर्मान्य रूपाल में हम के लिए में से जुड़ी रिपोर्ट पर आगे की कार्रवाई के लिए विशेष जांच वल (एसआईटी) और एक केविट उपसालिंग गिठा करने का पेरताल किया है। यामार्थ्न माइकल में मुन्ता जांच आयोग ने भारतीय करना पार्टी (भाजपा) के सत्ता में एक के वीचन कारिक-19 महामार्थ के समय उपकरणों और याओं की करिव में किया और याजीं की जांच करने के बाद यह रिपोर्ट टी है। मुख्यमंत्री सिद्धारम्य की आयवता में हुई कैकिट की बैठक में यह फैसला किया गया। कामून और संसदिय मासालों के मौत्र एक कार्यिक ने बाद में संयादकारों से कहा कि अ अमरत को 11 खंडों में प्रतुत्त (अंशिक्त रिपोर्ट में आयोग ने 7, 223.64 करोड़ क्या में कहा की लाग की। मोनी ने कहा कि उन्होंने हुना बिहा विशेष हम के सहुती की सिपारिस की है। उन्होंने कहा कि आयोग ने 500 करोड़ रुपाय की समुत्ती की सिपारिस की ही। उन्होंने कहा कि आयोग ने इत्रह संस्कृत स्वामार प्रात्मक प्र का नहां होता विकास है। उन्होंने कहा, आयोग ने बृहत बेंगलूरु महानगर पालिका की रिफारिश की है। उन्होंने कहा, आयोग ने बृहत बेंगलूरु महानगर पालिका (बीबीएमपी) के चार जोन और राज्य के 31 जिलों से रिपोर्ट मांगी है और उसे अभी तक रिपोर्ट नहीं मिली है।

आईटीआई लिमिटेड

व विकास कार्यात्य कार्या

74 वार्षिक आम बैठक, बहियां बंद करने तथा

क नेत किया जाता है कि आईटीआई लिप्रिटेड के सदस्यों की **74° तार्षि**व

पार्किक अत्या बैठक । एक्टाबर यह स्वृत्तिक किया जाता है कि आईटी आई सितिरेट के सदस्यों की 74' वार्किक आय है तक एवंपिएए) का आयोजन मुकारा, दिस्तांक का स्ववंद, 2024 को पूर्वां है 11.30 को सीविद्यं को स्वेद स्विति हैं। अपने प्रति के स्वारं के अपने हैं के स्वारं की सिद्धां के सित्रें हैं के स्वारं के सिद्धां के

। हें तो गान अवनोध ने कि वे कारणा विशविष्ठीक की और समय में

- हुराव हु हम प्रभुवधा हिम्नाराखराचा जार जाहा है. डिमेट स्वरूप में शेयरों का धारण करने वाले सदस्यों के ई-मेल पते के पंजीक एवं केवाईसी विवरण पंजीकरण किए जाने की विधि वार्षिक आम बैठक के नोर्टि
- में दीनहैं है। रिमोर ई-बोरिंग अबता वार्षिक अपन बैठक के दौरान ई-बोरिंग की अर्दता का निर्धारण करने की ऑसोनियिंग नाबस्त 2022 है। केवल नहीं अर्थित रोम रेड ई-बोरिंग, वार्षिक आम बैठक के दौरान ई-बोरिंग की सुविधा क काम उठाने के यहां के किए केवल मान कर-बाँग तिथि अर्थात जा नवंबर, 2024 को दिजोजिंदरियों द्वारा अनुस्थित चहन्यों के चिकटन / लाभवाही स्वामियों के गीकटर में दव होंगे।
- होंगे। यदि कोई व्यक्ति नोटिस के प्रेषण के पक्षत परन्तु वोटिंग की कट-ऑफ तिथि अ 10 नवंबर, 2024 से पूर्व कंपनी के शेयर प्राप्त करके खदवा बना है तो वह ई-मैल <u>exotingsissalcoin</u> पर अथवा नोटिस में दिए गए रिसट्ट्रार पूर्व शेयर ट्रोसफर एजेंट के पर अनुरोध पेनकर लोगिन आईडी एवं पासवई प्राप्त कर सकता है और वार्षिक आम बेठव माग से सकता है।
- पर अनुपार अंकिट लाग नावार है जा प्रचान प्रधान के प्रधान के उपर का है अब तो कि उस है । अपने के प्रधान के अपने के अ

बहियां बंद करने का नोटिस :

स्थापन विवरणः दे-विदेशिय से बोबित किसी भी प्रकार की पूछताङ / किकायत के लिए श्री रहीय, विरष्ट प्रबंधक हरीवेडिट प्रक्रियों निभेज्येट सर्वित्वेच प्रावदेट लिनिटेंट, तब्द 30 रामा प्रोक्तेव्हेंती 64की की सीयी रहि. सर्वेच्याद्व से लिए - 200000 की नंबर 000-23400018. है भी पत्र प्राव्हें-1000000 की स्थापन के प्राप्त की स्थापन प्रवाह्य स्थापन के स्थापन स

बोर्ड के आदेशानुसा कते आईटीआई लिमिटे

हुब्बल्ली/बेंगलूरु। दक्षिण पश्चिम रेलवे दीपायली त्यौहार के दौरान अपेक्षित यात्री यातायात में वृद्धि को 2 टियर, चार एसी-3 टियर, नौ रलीपर क्लास कोच, एक एसएलआरडी और एक गार्ड ब्रेक वैन और जेनरेटर कार शामिल हैं। ट्रेन संख्या 06587 एसएमपीटी बेंग्सूह-भगत की कोच अपाक्षत यात्रा यातायात म वृद्धि का समायोजित करने के लिए एसएसएस हुब्बल्ली–योग नगरी ऋषिकेश (उत्तराखंड) और सर एम विश्वेश्वरया टर्मिनल बेंगलूरु-भगत की कोठी स्टेशनों के बीच विशेष रेलगाड़ियाँ

06-11 वर्ष प्रस्थान करना आर सनिवार की 06-20 को स्वरस्तरम्ब इक्तरंत पुढोगी। ट्रेन दोनों दिशाओं में मार्ग में सावार, तांज, तेलावी, प्राट्यमा, मिराज, तांगली, कराड, स्तारा, पुणे, दोंक कोई ताहन, अहम्मदानार, कोरपांच, मनमाड जंबरान, मुसाबल जंबरान, हरना, इटारसी जंबरान, रानी कम्तापित, मीना जंबरान, वीर्णेगाना तक्सीमाई झाँची देखने स्टेशन, यातियर कंबरान, आराज केंद्र, मञ्जूच जंबरान, आराज केंद्र, मञ्जूच जंबरान, माजियायाय वंबरान, संज् देखने जंबरान, गाजियायाय वंबरान, संज देखने जंबरान, गाजियायाय वंबरान, संज स्थित जंबरान, गाजियायाय वंबरान, संज स्थित जंबरान, गाजियायाय वंबरान, संज स्थित जंबरान, गाजियायाय वंबरान, संज देखने जंबरान, गाजियायाय वंबरान, संज देखने जंबरान, गाजियायाय वंबरान, संज एसाप्सिटी बेंगलून-भात की कोठी एक्सफेस स्पेशल 25 और 30 अक्टूबर को 17:45 बजे ग्री सिसीटी बेंगलूर से राना होगी जोत सीसर कि 12:45 बजे भात की कोठी पहुंचेगी। वापसी दिशा में, ट्रेन नंबर 05588 भात की कोठी-एसाएसटीट बेंग्लूस एक्सफेस स्पेशल 28 अक्टूबर जीर 2 नवंबर को भात की कोठी से 05:00 बजे प्रस्थान की कोठी से 05:00 बजे प्रस्थान करेगी और अगले दिन 23:30 बजे एसएमवीटी बेंगलूरु पहुंचेगी। ट्रेन

पुणे, लोनावाला, कल्याण, वर्ण्य रोड, वापी, सूरत, वडोदरा जंक्शन ^{अच्च्य}दाबाद जंक्शन, महेसाण रेंड, वाधी, सूरत, वजीवरा वंक्शना, अहमदाबाव जंवशन, प्राहेसाणा जंवशन, पालानपुर जंवशन, आहु रोड, पिंववाडा, जज्जाई बांध, फालाना, मारवाड जंवशन, पाली फालाना, मारवाड जंवशन, पाली मारवाडा जंग तुनी रटेशन पर रुकेगी। इस विशेष्ट ने में 21 कोंक होंगे, जिनमें 4 एसी-2 टियर, 15 एसी-3 टियर और 2 केंक फेन और जनरेटर कार सामिल हैं यात्री आधिकारिक

तुमकुरु, अरसीकेरे, बिरुर, दावणगेरे, हरिहर, हावेरी, एसएसएस हुब्बल्ली, धारवाङ, लोंडा, बेलगावी, घाटप्रभा, मिराज, सांगली, सतारा,

आधिकारिक वंबसाइट (w w w . e n q u i r y . indianrail.gov.in) पर जाकर, एनटीईएस ऐप का उपयोग करके या 139 डायल करके ट्रेन का समय

रेलवे स्वास्थ्य सेवा महानिदेशक द्वारा हब्बल्ली के केंद्रीय अस्पताल का निरीक्षण

हुव्यल्ली/दिशिण भारता रेलचे विशिण पश्चिम रेलचे के विकित्सा बोर्ड के रेलचे स्वास्थ्य संवा मिमान के प्रदर्शन की भी सराहान मानिन्देशक डॉ. मान सिंह ने डॉ. की तथा चिकित्सा सेवाओं में और एम. रविंद्रन, प्रधान कार्यकारी चुमार के लिए खुल्हुन्य सुझाव दिए। निदेशक/रवास्थ्य/रेलचे बोर्ड के जन्होंने सामित डॉक्टरों तथा साथ मिनकर नुकला को हुबल्ली कर्णमारियों को संबीदित किया के केंद्रीय अस्पताल का व्यापक तथा रोमी देखभान केंग्र प्रति उनकी निरीक्षण किया। इस दौरान डॉ. मान ानराक्षण ।क्या इस त्यार ज. मान रिक्ष ने डायशितिस यूगिट, बाह्य रोगी विभाग (ओपीडी), ऑपरेटिंग थियेटर (ओटी), मेडिकल और सर्जिकल स्टोर तथा रोगी वार्ड सहित विभिन्न सुविधाओं का निरीक्षण किया। बाद में उन्होंने नावनिर्मित

सर्जिकल स्टोर तथा हॉरिजॉन्टल स्टेरिलाइजर का उद्घाटन किया।

कडी मेहनत तथा प्रतिबद्धता की कडी मेहनत तथा प्रतिबद्धता की स्रामन मुख्य चिकित्सा निदेशक डॉ. जी.एस. सामध्य, ह्यब्बी केन्द्रीय अस्पताल के विकित्सा निदेशक डॉ. जी.एस. सामध्य, ह्यब्बी केन्द्रीय अस्पताल के विकित्सा निदेशक डॉ. बीटी कृष्णा रेडी और मुख्य विकित्सा जधीक्षक, ह्यब्बली केंद्रीय अस्पताल, ह्यब्बली के अन्य यरिक आधिकारी भी इस अवसर पर उपस्थित थे।

भारत के एस्ट्रोसैट, नासा की अंतरिक्ष वेधशालाओं ने तारे के मलबे से एक्स किरणों के निकलने का पता लगाया

बगर्द्र / द्राक्षण भारता भारताव अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) ने बृहस्पितवार को कहा कि भारत के 'एस्ट्रेसैंट' और अमेरिकी अंतरिक्ष एजेंसी नासा की अंतरिक्ष वेधशालाओं ने एक विशाल ब्लैक होत' के आसपास एक तारे कम लबे से 'एक्स किरणों के निकलने का पता लगाया है। एक विशाल ब्लैक होल ने एक तारे को एक विशाल स्ट्लंक हाल न एक तार का टुकड़ों में बिखेर दिया और अब उन तास्क्रीय मत्स्वों को अन्य तारे या छोट स्ट्लंक होल पर बरसा रहा है। यह खोज नासा के अंतरिक्ष विशालाओं – पंद, एक्सस्टी, एनआईसीईआर, खिण्ट और इससे के एस्ट्रोसैट का उपयोग कर की गई। इससे ने यहां एक बयान में की गाँच इसरों ने यहां एक बयान में कहा, ''इसरों के एमांतरियों के का सहस्यां जानकारी मिलेगी तथा यो राहर्यों को जोड़ा जा सर्वेशन ही मिले बो' में पहरें केवल सरेका ही मिले बो' में पहरें केवल सरेका ही मिले बो' में 2019 में, यह रेखा गया था कि खांतिरियों में एक ऐसे तारे का सरेकत पाया जो बरेंक होल के बहुत करीब पहुंच गया जो बरेंक होल के गुरुत्वावर्कण बत से ने हों गया। दुकड़ों में बिखर जाने के बाद, तारे के

बेंगलरु /दक्षिण भारत। भारतीय

अवशेष एक प्रकार के तारकीय समह अवश्य एक प्रकार के तारकाय समृह में एक डिरक में ट्लैक होल के चार्चे और चक्कर लगाने लगे। इसरी के अनुसार, हालांकि, कुछ वर्षों में यह डिरक बाहर की और फैल गई है और अब यह सीध एक तारे या संभवतः एक तारकीय द्रव्यमान वाले ब्लैक होल के सरते में हैं, जो विशाल ब्लैक होल की परिक्रमा कर रहा है।

परिक्रमा कर रहा ह। बयान के अनुसार, परिक्रमा कर रहा तारा लगभग हर 48 घंटे में एक बार, मलबे की डिस्क से टकरा रहा है रहा तांत तांभा हुर 48 घट म एक बार, मत्ये की जिटक से टक्कार रहा है और जब एंसा होता है, तो टक्कार के करण एक्स किंग्लि ने केशी गई। इसरों के ब्याना में, "करण परिक्रक कर्माना जंक में प्रकाशित आध्यान के मुख्य तेषक एंखें हिन पिक्का के स्वाना केश में प्रकाशित आध्यान के मुख्य देशियाँची बेक्फास्ट के मैंट निकोल के ह्याने से कहा गया है, कर्मना कींजिए कि एक गीताओंस बार-या वैज्ञीत्म एक पंता का ही है और हर बार उसके पानी में अंतर करने पर घ्याक की आधाज आ रही है। इससों के अनुसार, वैद्यांशिन ने चहुँ ऐसे मामलों का बरसाकेशीकरण किया है।

मंड्या के मिस्री ने जीती २५ करोड रुपये की लॉटरी

बेंगलूरु। कर्नाटक के मंडया में रहने वाले एक मिस्री मङ्या में रहने वाले एक मिस्री ने इस साल 25 करोड़ रुपये की केरल थिरुवोनम 'बंपर लॉटरी' जीती हैं। अल्ताफ ने बृहस्पतिवार को वायनाड के कलपेट्टा में पीटीआई वीडियो से कलपेड़ा में पीटीआई वीडियो से कहा, में लगभग 15 साल से लॉटरी टिकट खरीद रहा था। आखिरकार में जीत गया। वह अपने लॉटरी टिकट को भुनाने और अन्य औपचारिकताए पूरी करने के लिए वायानाड में हैं। उन्होंने कहा कि वह अपने बचपन के दोस्त से मिलने के

बचपन के वोस्त से मिलने के लिए अकसर वायनाज आते हैं, जो मीनागडी में रहता है। अस्ताफ ने कहा, में जब भी उससे मिलने आता था, तब टिकट खरीदता था। बुधायन को तिरुवनंतपुरम के गोळी भवन में आयोजित ड्रॉ में विजेता नंबर टीजी 43422 चना गया। चुना गया। अधिकारियों के अनुसार,

अधिकारियों के अनुसार, पिछले साल भी बंपर ईनाम राज्य के बाहर किसी व्यक्ति ने जीता था। यह पुरस्कार तमिलनाडु के तिरुपुर के चार्य संयुक्त विज्ञेताओं को दिया गया था। सभी कर कटौती के बाद विज्ञेता को लगभग 13 करोड़ क्यारी क्रिजेंगी

कर्मचारी भविष्य निधि संगठन (ईपीएफओ) के कार्यालय के पते में परिवर्तन की सूचना

ईपीएफओ अपने नए कार्यालय परिसर में स्थानांतरित हो गया है। कार्यालय का पता नीचे दिया गया है:



कर्मचारी भविष्य निधि संगठन (श्रम एवं रोजगार मंत्रालय) प्लेट ए, ग्राउंड फ्लोर ऑफिस ब्लॉक -॥ ईस्ट किदवई नगर नई दिल्ली - 110023

प्राधिकारी से ऊपर बताए गए नए पते पर संपर्क किया जा सकता है। यह ईपीएफओ के सभी स्टेकहोल्डरों तथा सर्व-साधारण की जानकारी के लिए है।

> क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त प्रशासन विभाग (प्र. से. प्र.)

कृपया हमारी वेबसाइट देखें

वेबसाइट : www.epfindia.gov.in, www.epfindia.nic.in

CBC 23109/12/0001/2425





आयुध पूजा दशहरा

जानुव पूजा देशवार को आयुष्य पूजा और दशहरा महोत्यव की शुम देखी गई। सरकारी दशरतें में पूजा और वाहनों की पूजा बात रही थी। वहीं केआर मार्केट में भारी संख्या में लोग वहींदबरी करते हुए मेरी संख्या में लोग वहींदबरी करते हुए के बाद तीन दिन की लग्बी पूड़ी हो। गई। में महत्त्र की स्वाचन को पूजा के बाद तीन दिन की लग्बी पूड़ी हो। गई। में महत्त्र के बाद की

ಸಂಚೀಡಾನಾಣಿ

ಬರ್ತಡೇ ಪಾರ್ೞಯಲ್ಲ ಸ್ನೇಹಿತನ ಕೊಲೆ

ಆಳಂದ.ಅ.12-ಬರ್ತಡೇ ಪಾರ್ಟಿಯಲಿ ಸ್ನೇಹಿತನೇ ಸ್ನೇಹಿತನನ್ನು ಕೈಯಿಂದ ಹೊಡೆದು ಕೊಲೆ ಮಾಡಿರುವ ಘಟನೆ ಪಟ್ಟಣದ ಜ್ಯೋತಿಬಾ ಘಲೆ ಆಶ್ರಯ ಕಾಲೋನಿಯಲ್ಲಿ ಶುಕ್ರವಾರ ನಡೆದಿದೆ. ಶಿವಕುಮಾರಸೂರ್ಯಕಾಂತದೇವನೂರ 21) ಕೊಲೆಯಾದ ಯುವಕ.

ಕೊಲೆಯಾದ ಶಿವಕುಮಾರ ಮತ್ತು ಮಲಿಕಾರ್ಜುನ ಕಾಂಬಳಸ್ನೇಹಿತರುಮತ್ತುಅಕ್ಕಪಕ್ಷದವನೆಯವರಾಗಿದ್ದು, ಮೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಾಗಿದ್ದು. ಬರ್ತಡೇ ಪಾರ್ಟಿ ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ವೇಳೆ ಜಗಳವಾಗಿ ತನಿಖೆ ನಡೆದಿದೆ.

ಸುದ್ದಿ ತಿಳಿದು ಆಳಂದ ಡಿಎಸ್ಪಿ ಬಿ.ಆರ್ ಗೋಪಿ, ಸಿಪಿಐ ಪಕಾಶ್ ಯಾತನೂರ. ಪಿ.ಐ. ಮಹಾದೇವ ಪಂಚಮುಖಿ ಅವರು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಪರಿಶೀಲನೆ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಕೊಲೆ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಮಲಿಕಾರ್ಜುನ ಕಾಂಬಳೆ (24)ಯನು

ಳಂದ ಪೊಲೀಸರು ವಶಕ್ಕೆ ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. ಆಳಂದ

ಕಾರು ಕಾಲುವೆಗೆ ಉರುಆ 9 ಮಂದಿ ಸಾವು

ಹರಿಯಾಣದ ಕೆ.ತಾಲ್ ನಲಿ ಬಾರಿ ದುರಂತ ಸಂಭವಿಸಿದೆ.

ಒಂದೇ ಕುಟುಂಬದ 9 ಜನರು ಪ್ರಯಾಣಿಸುತ್ತಿದ್ದ ಆಲ್ಟೊ ಕಾ– ರೊಂದು ಚಾಲಕನ ನಿಯಂತಣ ತಪ್ಪಿಸಿರ್ಸಾಶಾಖಾ ಕಾಲುವೆಗೆ ಉರುಳಿ ಬಿದು ಬಾರೀ ದುರಂತ ಸಂಭವಿಸಿದೆ ಈ ಭೀಕರ ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಕಾರಿನಲಿ ಪಯಾಣಿಸುತಿದ ಒಂದೇ ಕುಟುಂಬದ 9 ಜನರ ಪೈಕಿ 8 ಮಂದಿ ಸಾವನ.ಪಿದಾರೆ. ಮ.ತರಲಿ ನಾಲರು ಮಹಿಳೆಯರು ಮತ್ತು ಮೂವರು ಮಕ್ಕಳು,ಓರ್ವ ಬಾಲಕಿ ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಕೈತಾಲ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಮುಂಡಾಡಿ ಗಾಮದ ಬಳಿ ಈ ದುರ್ಪಟನೆ ನಡೆದಿದೆ.ಮೃತರೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಕುಟುಂಬದವರು ಎನ್.ಲಾಗಿದೆ. ಒಂದೇ ಕುಟುಂಬದ 9 ಜನರು

ಬೆಳಿಗೆ ಕೈತಾಲ್ ನಗುಹಾನಾ ಗಾಮದ ,---ರವಿದಾಸ್ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಪೂಜೆ ಸಲಿಸಲು ತೆರಳುತಿದರು ಕಾರು ಚಾಲಕ ಬದುಕುಳಿದಿದ್ದು, ಕುಂಡ್ಲಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದಾನೆ. ದಸರಾ ಹಬದ ದಿನದಂದು

ಸಂಭ್ರಮದಿಂದಹಬ್ಬ ಆಚರಿಸಬೇಕಾದ ಕುಟುಂಬ ಸಾವಿನ ಮನೆಗೆ ತೆರಳಿದೆ.ಈ ಘಟನೆಯಿಂದ ಆಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಶೋಕದ ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ ಮಾಹಿತಿ ಪ್ರಕಾರ ಮೃತ ಕುಟುಂಬವು ಕೆತಾಲ್ಸ್ ದೀಗ್ ಗಾಮದ) ವಾಸಿಗಳು ಎನ್ನಲಾಗಿದೆ.ಕುಟುಂಬವು ಪುಂಡ್ರಿಯಿಂದ ಕೈತಾಲ್ ಕಡೆಗೆ ವರ್ಷದ ಬಾಲಕಿಯ ಶವ ಇನ್ನೂ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಲು ಪತ್ತೆಯಾಗಿಲ್ಲ, ಕಾಲುವೆಯಲ್ಲಿದೆ

ತೆರಳುತಿದ್ದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಂದು ಎನ್ನಲಾಗಿದೆ. ಅಪಘಾತದ ನಂತರ, ಬೆಳಗೆ 9.30ರ ಸುಮಾರಿಗೆ ಮುಂಡಿಗೆ ಒಂದೇ ಕುಟುಂಬದ 9 ಜನರು ಬಂದ ಕಾರು ನಿಯಂತ್ರಣ ತಪ್ಪಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಕೈತಾಲ್ ನಗುಹಾನಾ ಗಾಮದ ಕಾಲುವೆಗೆ ಬಿದ್ದಿದೆ. ಅಲ್ಲೇ ಇದ್ದ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಕಾರು ಕಾಲುವೆಗೆ ಗುರುರವಿದಾಸ್ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿ ಸಲು ಹೋಗುತ್ತಿದ್ದರು ಎಂದು ಬಿದ್ದಿರುವುದನು,ಕಂಡುಸ್ಥಳಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿ ಕುಟುಂಬ ಸದಸ್ಯರು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಪೊಲೀಸರಿಗೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಅಪಪಾತದ ಬಗೆ ಮಾಹಿತಿ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಪೊಲೀಸರು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಧಾವಿಸಿ ಸ್ಥಳೀಯ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಸಹಾಯದಿಂದ ಎಲ್ಲರನ್ನು ಕಾರಿನಿಂದ ಹೊರತೆಗೆದು

ಈ ಬಗ್ಗೆ ತನಿಖೆ ಆರಂಭಿಸಿದ್ದಾರೆ, ಅಪಘಾತದ ಕಾರಣವನ್ನು ಪತ್ತೆ ಹಚ್ಚುವ ಪ್ರಯತ್ನ ನಡೆಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇಷ್ಟರ ಪ್ರಕರ್ತ 7 ಮಂದಿಯ ಮೃತದೇಹಗಳು ಪತೆಯಾಗಿವೆ ಎಂದು ಡಿಎಸಿ ಲಲಿತ್ ಕುಮಾರ್ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಮ.ತರಲಿ 4 ಮಕಳು ಮತು ್ಮಿ ಹಿಳೆಯರು ಸೇರಿದ್ದಾರೆ. 15

ಕೆ.ಶಾಲ್ ಸಿವಿಲ್ ಆಸತೆಗೆ ಚಿಕಿತೆ-

್ಷಗಾಗಿ ದಾಖಲಿಸಲಾಗಿದೆ. ಆದರೆ,

್ಲಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ವೈದ್ಯರು ಎಲ್ಲರೂ ಮೃತಪಟ್ಟಿದ್ದಾರೆತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ.ಪೊಲೀಸರು



ಬನ್ನಿ ಬಂಗಾರ ಉ ಕ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಉತ್ಸವ

ಬೆಂಗಳೂರು,ಅ12: ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ನಾಗರೀಕರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಂಘದಿಂದ ಬನ್ನಿ ಬಂಗಾರ ಮತ್ತು ಯುವ ಘಟಕ ಉದ್ಘಾಟನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಶರಣಸೇವಾ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಆಯೋಜಿಸಿದೆ. ಸಿದ್ದರೂಢ ಮಠದ ಶಂಕರಾನಂದ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳು ಸಾನಿಧ್ಯ

ವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಎಂ.ಎಸ್.ಎಮ್.ಇ ನಿರ್ದೇಶಕ ನಿತೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ಘಾಟಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಕೆ.ಎ.ಎಸ್ ಅದಿಕಾರಿಗಳಾದ ಎಲ್ ಶಿವಕುಮಾರ್ ,ಹರ್ಲಶ್ ನಾಯಕ್, ರಮೇಶ್ ಕೋನರೆಡ್ಡಿ ಮುಖ. ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಭಾಗವಹಿಸಲಿದಾರೆ.

ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅದ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ಡಾ.ಬಿ.ಜಿ ಅವಟಿ ವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಕಾರ್ಯಕಮದಲಿ ವಿವಿದ ಬಡಾವಣೆಯ ಉತರ ಕರ್ನಾಟಕದ ಸಂಪ್ರಗಳ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಹಾಗೂ ಸದಸ್ಯರು ಭಾಗವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ . ಉತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಂಗಳೂರು ಜನತೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸುವಂತೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ನಾಗರಿಕರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಂಘವು ಪ್ರಕಟಣೆಯಲ್ಲಿ



ಆಯುಧ ಪೂಜೆ ಮತ್ತು ವಿಜ ಜಯದಶಮಿ ಪ್ರಯುಕ್ತ ನಗರದ ಹಲಸೂರು ಗೇಟ್ ಸಂಚಾರ ಪೊಲೀಸರ ್ಪತಿಷಾಪಿಸಿ ವಿಶೇಷ ಪೂಜೆ ಸಲಿಸಿದರು. ಠಾಣೆಯ ಇನ್ಪಕರ್ ಆಯಿಷಾ, ದುರ್ಗಾದೇವಿಯನು. ದ ಮರಿಸ್ವಾಮಿ, ಶ್ರೀನಿವಾಸ್, ನಾಗರಾಜ್, ನರಸಿಂಹಯ್ಯ, ಮಹದೇವ್ ಮತ್ತಿತರರು ಭಾಗಹಿಸಿದ್ದರು.

ಜಗ್ರಾ ಚಿತ್ರದ ಕಳಪೆ ಸಾಧನೆ

ಮುಂಬೈ.ಅ.12-ಆಲಿಯಾ ಬಟ್ ಮತ್ತುವೇದಂಗ್ ರೈನಾ ಅಭಿನಯದ ಜಿಗ್ ಚಿತ್ರಅಕೋಬರ್ 11 ರಂದು ಚಿತ್ರಮಂದಿರಗಳಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆ-ಯಾಗಿದೆ. ಈ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಆಲಿಯಾ ಮತ್ತು ವೇದಾಂಗ್ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯ ಪಾತ್ರದಲ್ಲಿ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ.

ಇದೊಂದು ಆಕನ್ ಡಾಮಾ ಚಿತ್ರವಾಗಿದೆ .ಇದರಲ್ಲಿ ಆಲಿಯಾ ಆಕನ್ ಅವತಾರದಲಿ . ಕಾಣಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಪ್ರೇಕ್ಷಕರು ಮತು ನಿರ್ಮಾಪಕರು ಈ ಚಿತ್ರದ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ನಿರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ, ಮೊದಲ ದಿನದಲ್ಲಿ ಚಿತ್ರವು ವಿಶೇಷವಾದ ಸಾದನೆ ತೋರಿಸಿಲ ಮತು ಚಿತದ ಗಳಿಕೆ ಕೂಡ ಉತ್ತಮವಾಗಿಲ್ಲ . ವಾಸನ್ ಬಾಲಾ ನಿರ್ದೇಶನದ ಈ ಚಿತ್ರ ಮುಂಗಡ ಬುಕ್ಕಿಂಗ್ ನಲ್ಲಿ

l ಕೋಟಿ ರೂ.ಗಿಂತ ಕಡಿಮೆ ಕಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿದೆ. ಸಕ್ಕಿಲ್ತ್

ವರದಿ ಪಕಾರ. ಜಿಗಾ ಮೊದಲ ದಿನ 4.25 ಕೋಟಿ ರೂ. ಚಿತ್ರದ ಗಳಿಕೆ ಮಾಡಿದೆ ಇಂದು ನಿರೀಕೆಗಿಂತ ಕಡಿಮೆಯಾಗಿದೆ. ವಾರಾಂ ರಜೆಯ ಹಿನ್ನಲೆಯಲ್ಲಿ ಗಳಿಕೆಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಳವನ್ನು ನಿರೀಕ್ಷಿಸಲಾಗಿದೆ. ತೆಲುಗು ಅವತರಣಿಕೆ 5 ಲಕ ಮಾತ

ಕಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿದೆ. ವಾರಂಗಲ್

ವಿಜಯನಗರ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ವತಿಯಿಂದ ವಿಜಯ ನಗರ ಸಾಮ್ರಾಜ್ಯದ ವೈಭವ ಸಾರುವ ಸ್ಥಬ್ದಚಿತ್ರ ಎಲ್ಲರ ಗಮನ ಸೆಳೆಯಿತು.

ವಿಜಯನಗರ ಸಾಮಾಜ್ಯದ ವೈಭವ

ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ವಿಜಯನಗರ ಜಿಲ್ಲೆ 2024

ಮತ್ತು ನಿಜಾಮಾಬಾದ್ ನಂತಹ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಬೆಳಗಿನ ಪ್ರದರ್ಶನಗಳು ಶೂನ್ಯ ಸಂಪಾದನೆ ತೋರಿಸಿದೆ ಎಂದು ಸ್ಯಾಕ್ಫಿಲ್ತ್ ವರದಿ ಮಾಡಿದೆ. ಆಲಿಯಾ ಬೆಟ್ ಅಬಿನಯದ ಈ ಚಿತ್ರರಾಜ್ ಕುಮಾರ್ ರಾವ್ ಮತ್ತು ಟ್ರಿಪ್ಪಿ ಡಿಮ್ರಿಯ ವಿಕ್ಕಿ ವಿದ್ಯಾ ಕಾ ಪೋ ವಾಲಾ ವೀಡಿಯೊ ಜೊತೆಗೆ ರಜನಿಕಾಂತ್-ಅಮಿತಾಭತಾರಾಗಣ ವೆಟ್ಟೆಯಾನ್ ಚಿತ್ರದಿಂದ ನೆಕ್ ಟು ನೆಕ್ ಸರ್ಧೆಯನ್ನು ಎದುರಿಸುತಿದೆ.

ರಜನಿಕಾಂತ್ ಅವರ ವೆಟ್ಟೆಯಾನ್

ಚಿತ್ರಬಾಕ್ ಆಫೀಸ್ ನಲ್ಲಿ ಉತಮ



K

ವಿಕ್ಕಿ ವಿದ್ಯಾ ಕಾ ವೋ ವಾಲಾ ವಿಡಿಯೋ 1.76 ಕೋಟಿರೂಪಾಯಿ ಗಳಿಸಿದರೆ,ವೆಟ್ಟೆಯಾನ್ ಸಮಯದಲ್ಲಿ 8.58 ಕೋಟಿ ಗಳಿಸಿದೆ. ವಾರಾಂತ.ದಲಿಜಿಗಾ ಸಾದನೆ

ಏನು ಇದು ಆಲಿಯಾ ಭಟ್ಗೆ ಮತ್ತೊಂದು ಪ್ರಮುಖ ಬಾಕ್ ಆಫೀಸ್ ಹಿಟ್ ಆಗಲಿದೆಯೇ ಅಥವಾ ಇಲ್ಲವೇ ಎಂಬುದನು, ಕಾದು ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ.



ದಸರಾ ಹಬ್ಬದ ಅಂಗವಾಗಿ ಮಹದೇವಪುರ ಕ್ಷೇತ್ರದ ಬದರಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಬನ್ನಿ ಮರಕ್ಕೆ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿ, ಗ್ರಾಮದೇವತೆಗಳ ಉತ್ತವ ನೇರವೇರಿಸಲಾಯಿತು.ಬಿಜೆಪಿ ಮಂಡಲ ಅಧ್ಯಕ್ಷ ನಟರಾಜ್,ಗ್ರಾಮಸ್ಥರಾದ ಮಂಜುನಾಥ, ನಾಗರಾಜ್ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಇದ್ದರು

ನಾಳೆ ಹೊಂಬೇಗೌಡ ಸೇವಾ ಸಮಿತಿ ಸುವರ್ಣ ಮಹೋತ್ಸವ

ಹೊಂಬೇಗೌಡ ಸೇವಾ ಸಮಿತಿ ನಾಳೆ ಸಂಜೆ ಬೆಂಗಳೂರು ವಿ.ವಿ ಮರಂ ಕೆ.ಆರ್.ರಸೆಯ ಕುವೆಂಪು ಕಲಾಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸುವರ್ಣ ಮಹೋತ್ಸವ ಸಮಾರಂಭ ನಡೆಯಲಿದೆ.

ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಆದಿಚುಂಚನಗಿರಿಮಹಾಸಂಸ್ಥನಪೀಠಾಧ್ಯಕ್ಷ ಡಾ.ನಿರ್ಮಲಾನಂದನಾಥಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ,ಪಟ್ಟನಾಯಕನಹಳ್ಳಿ ಸ್ವಟಿಕಪುರಿ ಮಹಾಸಂಸ್ಥಾನ ಪೀಠಾಧ್ಯಕ್ಷ ನಂಜಾವಧೂತ ಸಾಮೀಜಿ ಆಶೀರ್ವಚನ ನೀಡಲಿದಾರೆ.

ಜ್ಞಾನಕ ಹೊಂಬೇಗೌಡ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಸುಪೀಂಕೋರ್ಟ್ ನಿವೃತ್ತನ್ಯಾವಿ.ಗೋಪಾಲಗೌಡ,ಹೈಕೋರ್ಟ್ ನಿವೃತ್ತ ನ್ಯಾ.ಎ.ಜೆ.ಸದಾಶಿವ,ಚಂದ್ರಶೇಖರಯ್ಯ,ಹೆಚ್. ಎನ್.ನಾಗಮೋಹನ್ ದಾಸ್ ಮತು ಹುಲವಾಡಿ

ಬೆಂಗಳೂರು.ಅ.12:50ವರ್ಷಗಳನ್ನು ಮೂರ್ಣಗೊಳಿಸಿರುವ ಭಾಗದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿವೇತನ ವಿತರಣೆ

ಭಾಗದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿದ್ಯಾರ್ಥವಾಂನ ಎಎಂಬಾ ಮಾಡಲಾಗುತ್ತಿದೆ. ಶಾಸಕರಾದ ಎಂ. ಕೃಷ್ಣಪ್ಪಕ್ಕೆ ಗೋಪಾಲಯ್ಯಶಾಸಕ ಸಿ.ಎನ್.ಬಾಲಕೃಷ್ಣಒಕ್ಕಲಿಗೆ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷ, ಶರಶ್ವಂದ್ರ ಹೊಂದೇಗೌಡ ನಿವೃತ್ತ ಬಿಜ್ಜಾನಿ, ಬಿ.ಆರ್.ಎಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಜಯರಾಮ್ ರಾಯಪುರ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ

ಹಾಲ್ಗೊಳ್ಳಲಿದ್ದಾರೆ. ಕರ್ನಾಟಕ ಸಂಗೀತ ನೃತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಶುಭಧನಂಜಯಶಿಷ್ಠವೃಂದದಿಂದನೃತ್ಯಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಜೋಗಿಲ ಸಿದ್ದರಾಜು ತಂಡದಿಂದ ಸುಗಮ ಸಂಗೀತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಾಗೂ ಅರುಣೋದಯ ಲೀಗಲ್ ಸ್ವರ್ಡಿಸ್ ಕಾಲೇಜು ಮತ್ತು ಇಂಡಿಯನ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಂದ ಮನೆರಂಜನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ

ಬೈಕ್ ಸವಾರನ ಶವ ಪತ್ತೆ



ಯಡವಾಲ ? ಹಿಟ್ಟೂರು ನಡುವಿನ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ, ಬೈಕ್ ಸಮೇತ ಕೆರೆ ನೀರಿನಲ್ಲಿ ಕೊಚ್ಚಿ ಹೋಗಿದ್ದ ಸವಾರನ ಮೃತದೇಹ ಅ. 11 ರ ಶುಕ್ರವಾರ ಪತ್ರೆಯಾಗಿದೆ.

ನ್ಯಾಮತಿ ತಾಲೂಕು ಚಿನ್ನಿಕಟ್ಟೆ ನಿವಾಸಿ ಇಕ್ಟಾಲ್ (40) ಎಂಬುವರೇ, ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ಉಕ್ಕಿ ಹರಿಯುತ್ತಿದ್ದ ನೀರಿನಲ್ಲಿ ಕೊಚ್ಚಿ ಹೋದವರು. ಎರಡು ದಿನಗಳ ನಂತರ ಅವರ ಮೃತದೇಹ ಪತ್ತೆಯಾಗಿದೆ.

ನೀರಿನಲ್ಲಿ ಶವ ತೇಲುತ್ತಿರುವುದನ್ನು ಗಮನಿಸಿದ ಸ್ಥಳೀಯ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಕುಂಸಿ ಠಾಣೆ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಹಾಹಿತಿ ನೀಡಿದ್ದರು. ಮರಣೋತ್ತರ ಪರೀಕ್ಷೆ ನಡೆಸಿದ ನಂತರ,ಮೃತದೇಹವನ್ನು ವಾರಸುದಾರರಿಗೆ

ಪೊಲೀಸರು ಹಸ್ತಾಂತರಿಸಿದ್ದಾರೆ. 1 ಕಿ.ಮೀ. ದೂ ಘಟನೆ ಹಿನೈಲೆ : ಅ. 8 ರ ರಾತ್ರಿ ಬಿದ್ದ ಭಾರೀ ಪತ್ರೆಯಾಗಿದೆ.

ಶಿವಮೊಗ್ಗ, ಅ. 11: ಇತ್ತೀಚೆಗೆ ಶಿವಮೊಗ್ಗ ತಾಲೂಕಿನ ಮಳೆಯಿಂದ, ಯಡವಾಲ ? ಹಿಟ್ಲೂರು ನಡುವಿನ ರಸ್ತೆಯ ಮೇಲೆಯೇ ಭಾರೀ ಪ್ರಮಾಣದ ಕೆರೆ ನೀರು ಹರಿಯುತ್ತಿತ್ತು. ಅ. 9 ರ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಇಕ್ಬಾಲ್ ಅವರು ಜಲಾವೃತವಾಗಿದ್ದ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿಯೇ ಬೈಕ್

ಆರಾಯಿಸಿಕೊಂಡು ಹೊರಟಿದ್ದರು. ಆದರೆ ನೀರಿನ ರಭಸಕ್ಕೆ ಬೈಕ್ ಸಮೇತ ಕೊಚ್ಚ ಹೋಗಿದ್ದರು.ವಿಷಯತಿಳಿಯುತ್ತಿದ್ದಂತೆ ಸ್ಥಳಕ್ಕಾಗಮಿಸಿದ್ದ ಅಗ್ನಿಶಾಮಕ ದಳ ತಂಡವು, ಸತತ ಎರಡು ದಿನಗಳ ಕಾಲ ಶೋಧ ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ನಡೆಸಿತ್ತು. ಆದರೆ ಇಕ್ಸಾಲ್ ಅವರ ಸುಳಿವು ಪತ್ರೆಯಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅ. 10 ರಂದು ಅವರ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೈಕ್ ಪತ್ತೆಯಾಗಿತ್ತು. ಅ. 11 ರಂದು ಘಟನಾ ಸ್ಥಳದಿಂದ ಸರಿಸುಮಾರು 1 ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ ಇಕ್ಸಾಲ್ ಅವರ ಮೃತದೇಹ



ನೀರಲ್ಲಿ ಹಾನಿಯಾದ ಫಸಲು ಹೊರ ತೆಗೆಯಲು ರೈತರು ಕಷ್ಟ -ಪಡುತ್ತಿದ್ದಾರೆ.

ಕಳೆದ ಒಂದು ವರ್ಷದಲಿ ಮೂರು ಬಾರಿ ಪ್ರವಾಹ ಬಂದು 3 ಬಾರಿಯೂ ಬೆಳೆ ಹಾನಿಯಾಗಿದೆ. ಸರ್ಕಾರದಿಂದ ನಯಾಪೈಸೆ ಪರಿಹಾರ ಬಂದಿಲ್ಲ. ಎಕರೆಗೆ ಹತ್ತಾರು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚುಮಾಡಿ ಸಾಲದ ಸುಳಿಗೆ ಸಿಲುಕುವಂತಾಗಿದೆ.ಕೆ.ಗೆಬಂದತುತು ಬಾಯಿಗೆ ಬರದಂತಾಗಿ ಬೆಳೆಯೂ ಇಲ್ಲ. ಇತ್ತಸರ್ಕಾರದಿಂದ ಪರಿಹಾರವೂ ಇಲ ಎಂದು ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ ರೈತರು ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು

ಆರಂಭಕ ಷೇರು ಚಡುಗಡೆ

ನವದೆಹಲಿ,ಅ.12–ಪ್ರಯಾಣಿಕ ವಾಹನಗಳ ಮಾರಾಟದ ಆದಾರದ ಮೇಲೆ,ಹುಂಡೈಮೋಟಾರ್ ಇಂಡಿಯಾ ಲಿಮಿಟೆಡ್ ಕಂಪನಿಯು ವಿಶದ 3ನೇ ಅತಿದೊಡ ವಾಹನಗಳ ಮೂಲ ಸಾಧನ ಸಲಕರಣೆಗಳ ತಯಾರಕ (ಒಇಎಂ) ಕಂಪನಿಯಾಗಿದೆ. ಈ ಕಂಪನಿಯು ಇದೇ ಅ.15ರಂದು ಆರಂಭಿಕ ಷೇರು ಬಿಡುಗಡೆ ಅಥವಾ ಸಾರ್ವಜನಿಕ ಷೇರು ಮಾರಾಟ ಕೊಡುಗೆ ಮೂಲಕ ಈಕ್ಸಿಟಿ ಷೇರುಗಳ ಮಾರಾಟ(ಐಪಿಒ)ನಡೆಸಲಿದೆ.ಸಾಂಸ್ಥಿಕ ಹೂಡಿಕೆದಾರರಿಗೆ ಬಿಡ್/ಆಫರ್ . ಶೆರೆಯುವ ದಿನಾಂಕದ ಒಂದು ದಿನ

ಜೋಳ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕ

ಗೆಲೆಗಳು ನೀಗುತ್ತಾಗಾಗಿವೆ ಅತ್ತಾಗ

ಪ್ರಮಾಣದ ಬೆಳೆನಾಶದಿಂದ ರೈತರಿಗೆ

್ರ ನಿರಾಸೆಯಾಗಿದೆ. ಮೆಕ್ಕೆಜೋಳ ಘಸಲು ಕಟಾವಿಗೆ ಬಂದಿತ್ತು ಆದರೆ

ಮುಳುಗಡೆಯಾಗಿದೆ.

ಮೊದಲು ಅ.17ರಂದು ಷೇರು ಮಾರಾಟ ಹರಾಜು ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಕೊನೆಗೊಳ್ಳಲಿದೆ. ಈ ಐಪಿಒ ಕೊಡುಗೆಗೆ ಕಂಪನಿಯು 10 ರೂ. ಮುಖಬೆಲೆಯ ಪ್ರತಿ ಈಕ್ಷಿಟಿ ಷೇಠಿಗೆ 1,865-1,960 ಈಕ್ಷಜ ಷೀರಗ 1,865–1,960 ರೂ. ದರ ಪಟ್ಟಿ ನಿಗದಿಪಡಿಸಿದೆ. ಸಾರ್ವಜನಿಕರು ಕನಿಷ್ಠ 7 ಈಕ್ಷಿಟಿ ಷೇರುಗಳು ಮತ್ತು ನಂತರ 7 ಈಕ್ಷಿಟಿ ಷೇರುಗಳ ಗುಣಕದಲ್ಲಿ ಹರಾಜು ಪ್ರಕ್ರಿಯೆ ನಡೆಸಬಹುದು ಕಂಪನಿಯು ಆರಂಭಿಕ ಷೇರು ಬಿಡುಗಡೆ ಮಾರಾಟ ಕೊಡುಗೆ ಭಾಗವಾಗಿ ಹುಂಡೈ ಮೋಟಾರ ಕಂಪನಿ ಈಕಿಟಿಷೇರುಗಳನ್ನು ಮಾರಾಟ



ನವರಾತ್ರಿ ಪ್ರಯುಕ್ತ ಮೈಲಸಂದ್ರದ ವಿಜಯಶ್ರೀ ಬಡಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರು ಮತ್ತು ಪುರುಷರು ನವರಾತ್ರಿ ಪ್ರಯುಕ್ತ ಬಾಗವಹಿಸಿ ಸಂಭಮಿಸಿದರು

ಮಾಡುವುದಾಗಿ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದೆ

ಓದುಗರ ಗಮನಕ್ಕೆ

ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕಟವಾಗುವ ಜಾಹೀರಾತುಗಳು ವಿಶ್ವಾಸ ಪೂರ್ಣವೇ ಆದರೂ ಅವುಗಳಲ್ಲಿನ ಮಾಹಿತಿ, ವಸ್ತುಲೋಪ–ದೋಷ ಗುಣಮಟ್ಟ ಮುಂತಾದವುಗಳ ಕುರಿತು ಆಸಕ್ತ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಜಾಹೀರಾತುದಾರರೊಡನೆಯೇ ವ್ಯವಹರಿಸಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಆದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಕೆ ಜವಾಬ್ದಾರಿಯಾಗುವುದಿಲ್ಲ. –ಜಾಹೀರಾತು ವ್ಯವಸ್ಥಾಪಕರು

BEFORE THE DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISION CHITTOOR,A.P E.A.No. 06 of 2024 C.C.No. 21 of 2023

ween: Murugan Traders, 's mulson.

ep by its Proprietor
r. U.Arun KUmar,
/at # 15-96,K.N.Road,Puttur,Af
... Petitioner/Complainan

And M/s Vigneswara Enterprises ep by its roprietor Mr. Janakiram, 1774,A.E.C.S. Layout, -Block, Singasandra, osur Main Road, angalore-560068,Karnataki ..Respondent/Opposite Part

...Respondent/Opposite Party Notice to Respondent Sir, Please take notice that the Petitioner filed above EA.06 of 2024 against you and same is posted for your appearance on 03-11-2024. Hence you are directed to appear before the above court on 03-11-0224 at 11 A.M by in person or through your advocate person or through your advoca and file your objections any.Otherwise the next ster

Advocate for Petitioner ce:Chittoor, Date: 10-10-2024

ಐಟಿಐ ಲಿಮಿಟೆಡ್ ನೋಂಡಯಿತ ಪತ್ರ ನಿಗಮಿತ ಕಚೇರಿ, होगा 👊 ಮುಚ್ಚುವಿಕೆ ಮತ್ತು ಇ.

ನ್ನ್ ("OAVM") ಮೂಲಕ ನಡೆಯಲಿದೆ ಎಂದು ಈ ಮೂಲಕ ಸೂಚನೆ ನೀಡಲಾಗಿದೆ. AGV ುಲ್ಲಿ ನಿಗದಿಪಡಿಸಿದಂತೆ ವ್ಯವಹಾರವನ್ನು ನಡೆಸಲು AGMಮತ್ತು ವಾರ್ಷಿಕ ವರದಿಯ ಸೂಚನೆ SEBI ಸುತ್ತೋಲಿಗಳು ಮತ್ತು ಆದರ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಅನ್ನಯವಾಗುವ ನಿಯಮ: . 2023–24 ರ ವಾರ್ಷಿಕ ವರದಿಯೊಂದಿಗೆ ಅಲ್ಲಿ ವೃವಹಾರ ಮಾಡದೇಕ ರವನ್ನು ನಿಗದಿಪಡಿಸುವ ಸೂಚನೆಯನ್ನು 10ನೇ ಆಕ್ಟೋಬರ್ 2024 ರಂದು ಎಲೆಕ್ಟಾನಿಕ್ ಫಾವ

. ಬಂತ್ತ ಎಂ.ಎ ೨ ಎಂ.ಎ ೨೮೨೨-೨೫ ರ ಸಲಭರ್ಗ ಅವೃತ್ತಯೊಂದಿಗೆ ರ್ಯವಧಾನವನ್ನು ಒಳಗೊಂಡರುವ 74 ನೇ ಎಜಿಎಂ ಅನ್ನು ಕರೆಯುವ ಸೂಚನೆಯ . ಯಲ್ಲಿ ಕಂಪನಿ ಮತ್ತು ನ್ಯಾಷನಲ್ ಸೆಕ್ಟುರಿಟೀಸ್ tps://www.evoting.nsdl.com ಮತ್ತು ಸಾಕ್ ಎಕ್ಟ್ ನೀಂಡ್ ಗಳ ವೆಚ್ ಸೈಟ್ ಗಳಲ್ಲಿ ಅಂದರೆ BS

ನಕ್ಕರು ಈ ಕೆಳಗಿನೆವುಗಳನ್ನು ಗಮನಿಸಲು ವಿನಂತಿಸಲಾಗಿದೆ: " KYC ವಿವರಗಳ ನೋಂದಣಿ ವಿಧಾನದೊಂದಿಗೆ ಭೌತಿಕ ಮತ್ತು ಡೀಮೆಟರಿಯಲೈಸ್ಟ್ ಮೋಡ್: . ಬಿಗೆ ಇಮೇಲ್ ಐಡಿಯ ನೋಂದಣಿಯ ವಿವರಗಳನು. AGMನ ಸೂಚನೆಯಲಿ ಒದ ಿ GM ಸಮಯದಲ್ಲಿ ರಿಮೋಟ್ ಉ–ವೋಟಂಗ್ ಅಥವಾ ಌ–ವೋಟಿಂಗ್ ಮೂಲಕ ಮತ್ತ ಚಲಾಯಿ

೯ತೆಯನ್ನು ನಿರ್ಧರಿಸಲು ಕಟ್–ಆಫ್ ವಿನಾಂಕ Iನೇ ನವೆಂ ರರು ನಿರ್ವಹಿಸುವ ಸದಸ್ಯರ ನೋಂದಣಿ / ಲಾಭರಾಯಕ ಮಾಲೀಕರ ನೋಂದಣಿ ರು ಕಾಣಿಸಿಕೊಂಡಿರುವ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಮತದಾನದ ಕಟ್—ಆಫ್ ದಿನಾಂಕದಂದು ಅಚದರೆ, Iನೇ ನನೇ 4 ರಂದು ಮಾತ್ರ ರಿಮೋಟ್ ಇ–ವೋಟಿಂಗ್ / ಇ–ವೋಟಿಂಗ್ ಸೌಲಭ್ಯವನ್ನು ಪಡೆಂ ರಾಗಿರುತಾರೆ. AGM

. ಕಂಪನಿಯ ಪೇರುಗಳನ್ನು ಪಡೆದುಕೊಳುವ ಮತ್ತು ನೋಟಸ್ ರವಾನೆಯ ನಂತರ ಸದಸರ ವ್ಯದೇ ವ್ಯಕ್ತಿಯು ಮತ್ತದಾನದ ಕಟ್-ಆಫ್ ದಿನಾಂಕದ ಮೊದಲು ಅಚಿವರೆ 1ನೇ ನವೆಂಬರ್ 202 ಲ roting@nsdl.co.in ಗೆ ವಿನಂತಿಯನ್ನು ಕಳುಹಿಸುವ ಮೂಲಕ ಲಾಗಿನ್ ಐಡಿ ಮಾ ಅನು ಪಡೆಯಬಹುದು ಅಥವಾ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ನೋಟಳನಲ್ಲಿ ನಮೂದಿಸಲಾದ ವಿಕಾಸದ

ಹೊಂದ ಮಾಡಾವರ ಘರಿಕಾರಣೆಗಳನ್ನು ಸತ್ತಿಟ್ಟಿಕ್ಕರ ವರಯೂಂದಿಗೆ ಫೋರ್ವಾಬ್ಯಾ ಕ್ರೀ ಕಂಪತಿಯ ಮೆರಸ್ಟೆಕ್ www.tillidal ಮತ್ತು NDSL ಮೆರಸ್ಟೆಕ್ https://ww ng.nsd.com/ನ್ನು ಪಟ್ಟವಾರವಾಗಿಯಾಗಿ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ನಂತರ ಎರಡು (0) ಕೆಲಸದ ದೀನಗ ಎಂದ ಹೇರುಗಳನ್ನು ಪಟ್ಟವಾರವಾಗಿಯಾಗು ಸ್ವಾಹವರ್ ಸ್ಟಾಕ ಎಲ್ಲಿಕೆಂಟ್ ಆಫ್ ಇಂಡಿಂ ಮತ್ತುತ್ತ ಸೂಚನೆ: ಮತ್ತುತ್ತಿ ಸೂಚನೆ:

ುಹಾಲ್ಯೂ ಎಳಗಾನ. ನಗಳ ಕಾಯಿದೆ ಮತ್ತು ಆದರ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಅನ್ವಯವಾಗುವ ನಿಯಮಗಳಿಗೆ ಅನುಸಾರವಾಗಿ. AG (ಶಕ್ಕಾಗಿ ಕಂಪನಿಯ ಸದಸ್ಯರ ನೋಂದಣಿ ಮತ್ತು ಷೇರು ವರ್ಗಾವಣೆ ಪುಸ್ತಕವನ್ನು 2ನೇ ನವೆಂ. 1 ರಿಂದ ನಿರ್ನೇವರೆಂಬರ್ 2024 ವರೆಗೆ (ಎರಡೂ ದಿನಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಂತೆ) ಮುಚ್ಚಲಾಗುವು

